

FRASER AND COMPANY LIMITED



CIN - L51100MH1917PLC272418

GSTIN - 27AAACF3592R1ZZ

Address – House No. 12, Plot 6A, Ground Floor – Sneh, Road No. 2, Abhinav Nagar, Opposite CTRC Training Center, Borivali (East), Mumbai – 400066. Contact No. 02265075394. Email – fraseracp@gmail.com

Friday, August 16th, 2024

Τo,

General Manager, The Manager,

Listing Department, Listing & Compliance Department

Bombay Stock Exchange Limited, The CSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 7, Lyons Range,
Dalal Street, Kolkata-700001

Mumbai – 400 001

Scrip Code: 539032/ FRASER Scrip Code: 016052

<u>Subject: Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results for the Quarter ended June</u> 30th, 2024:

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results of the Company Published on August 15th, 2024 for the Quarter ended June 30th, 2024.

Kindly acknowledge and take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of

FRASER AND COMPANY LIMITED

OMKAR
RAJKUMAR

RAJKUMAR

RAJKUMAR SHIVHARE
Date: 2024.08.16 15:50:19

SHIVHARE +05'30'

OMKAR RAJKUMAR SHIVHARE

MANAGING DIRECTOR

DIN: 08374673

Encl: As Above

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या घसरणीनंतर बधवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आयटी शेअर्समधील खरेदीमळे बाजारात ही वाढ दिसून आली. व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स १५० अंकांच्या उसळीसह ७९.१०६ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४.७५ अंकांच्या किंचित वाढीसह २४.१४३ अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १५ वाढीसह आणि १५ तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २३ वाढीसह आणि २७ तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये टीसीएस २.३० टक्के, एचसीएल टेक २.०९ टक्के, टेक महिंद्रा १.४१ टक्के, इन्फोसिस १.२८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.०२ टक्के, भारती एअरटेल ०.८५ टक्के, टाटा मोटर्स ०.८० टक्के, एसबीआय ०.६५ टक्के, आयटीसी ०.७५ टक्के, आयटीसी ०.७५ टक्के, NTPC ०.२९ टक्के आणि HDFC बँक ०.२७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट २.४६ टक्के,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client, Miss. Fatima Ayub Khan that her father Late Mr. Mohammed Ayub T.H. Khan was the sole owner of Flat No. 302/A, 3rd Floor, Asmita Ania Complex CHS. Ltd. Near Workerd Hospital Naya Nagar, Mira Road [E] Thane - 401107 & Shop No. 04, Ground Floor, Asmita Hortzen CHS Ltd. Near Asmita Club Naya Nagar, Mira Road [E] Thane-401107, who has expired on 27/6/2024 infestate, leaving behind him, Mrs. Khan Rizwara Mohammed Ayub (Widowlwife) Mr. Mohammed Ayub Khan (Son) & Miss. Falima Ayub Khan, as his only legal heris in respect of the said Flat No. 302/A, 3rd Floor, Asmita Ania Complex CHS, Ltd. & Shop No. 04, Ground Floor, Asmita Hortzen CHS Ltd. Naya Nagar, Mira Road [E] Thane, All the above legal heris have mutually decided to release their respective shares in favour of Mr. Mohammed Ayes Mohammed Ayub Khan & Miss. Fatima Ayub Khan & Wiss. Fatima Ayub Khan & Miss. Ayub Khan & Miss. Fatima Ayub Khan by executing a 'Deed o Release' as family settlement without any monetar consideration, pertaining the said Flat and Shop mentione herein above

herein above.

All person's, Organization Authorities, if have any rights and interest. Title, Claim, Objection for said release and transfer shares of said decosed to the respective legal heirs pertaining the said Flat Shop, are hereby invited to contactiment with me, with relevant documents, within 07 days, from the date of Publication of this Notice, otherwise it will be presumed, that there is no claim's objection of anyone of whatsoever nature and the infolts and interest and sharps of the said deceased is there is no carm't objection of anytone of whatsoever nature and the rights and interest and shares of the said deceased is Transferable and releasable & title of the said Flat is clear and marketable for the same. After expiry of stiputated period of his Notice no claims, objections of whatsoever nature will be entertained, being essence of time. Mira Road [E] Thane. Sdi/-Syed Sadiq Husa

[Advocate High Court Off: 04, Narinder Park Jupiter CHS Ltd, Naya Nagar, Mira Rd. [E] Thane. Mob: 9920451233

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that Salima Yusus Shaikh, the joint owner of Flat No. 302, A Wing, on the Third Floor in building know as Marvel and society known as Sanghy Complex Marvel A & B C.H.S. Ltd. Behind Ganga Complex, Nava Nagar, Mira Road (E), Dist: Thane (Said flat) expired or 17/12/2023 respectively. On behalf of my client, Mr. Yusuf Husain Shaikh h/o. Late Salima Yusuf Shaikh, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s o objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner he deems fit.

Place: Mira Road, Thane Date: 15/08/2024

A. Karimi Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at larg on instructions of my client Mr. Jitendra Vishnubhai Sharma, Residing at Flat No 12, Plot No. 264, Sterling Apartment, Sher-E- Punjab Colony, Mahakali Caves Road Andheri East, Mumbai - 400093. My Clien father purchased a flat No. 403, Rai Vila CHS Ltd., Jawahar Nagar, Goregaon (W) Mumbai - 400062, bearing share Certificate No. 0016 & Distinctive No. 15 to 160 jointly with Haresh Sharma & Chetan Sharma, Whereas Vishnubhai \ Sharma was died on 27/11/2021 leaving behind him, his legal heirs and representatives viz. (1) Madhuben Vishnubhai Sharma (Wife), (2) Mr. Chetar Sharma (Son) 3) Mr. Han (Son), (4) Mr. Jitendra v Sharma (Son), i.e my client. And whereas under instructions document and information given by m client that above legal heirs No. (1), & (4 had released their respective shares rights, title, claims and interest in respec of said flat premises in favour of Mr. Chetar V Sharma & Mr. Haresh V Sharma by wa f Release Deed No. 12307/24, dated 09/08/2024

person having or claiming to have any claim, rights, title, interest, under or in the nature of any for the same etc. should linform to me at my following address withir 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim, failing to which it shall be deemed to have waived their objection and M . Sd/Anand S. Pal, Advocate

113. First Floor, Ajanta Mall, Market Lane.

Date: 15/08/2024 M.: 7738785125 Place: Mumba

१.८१ टक्के, अदानी पोर्ट्स १.४८ टक्के, पॉवर ग्रिड 0.99 टक्के. बजाज फिनसर्व्ह ०.८२ टक्के

व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली असली

जेएसडब्ल्यू स्टील १.८५ टक्के, टाटा स्टील तरी, मिड कॅप-स्मॉल कॅपमुळे मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर सचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप ७२,००० कोटी रुपयांनी घसरुन ४४४.५८ लाख कोटी रुपयांवर बंद झाले. जे मागील सत्रात ४४५.३० लाख कोटी रुपये होते.

कर्णावती फायनान्स लिमिटेड

सीआवएन : 1.65910MH1984PLC034724 **नोंदणीकृत कार्यालय :** ब्रज ग्रुप, २ रा मजला, सिमरन सेटर, मोग्रा गाव ३०एच पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, अंधेरी मुंबई ४०० ०५३, महाराष्ट्र. बिल्डींग, ५ वा मजला, पेसीडिन्ट हॉटेलच्या समोर, भूमी पेसजबळ, लिमदा लेन, जामनगर – ३६१ ००१, गुजरात दूर. क्र. +९१ ०२२ २८८०९१११ **ईमेल आयडी** : karnavatifinance@gmail.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात ईपीएस वगळता

वर्ष अखेर

क्र.	विवरण	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
۶n.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶. ٥	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	६२.५७	५६.६१	३०४.१०
	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/ तोटा	१६.८२	-३६.१६	-१५७.३८
	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१६.८२	-३६.१६	-१५७.३८
	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१२.४५	-३६.१६	-१६६.८१
۷. ٥	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न			
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	१२.४५	-३६.१६	-१६६.८१
ξ. δ	कंपनीचे इक्किटी भाग भांडवल	१००५.००	१००५.००	१००५.००
	आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित			
	उत्पन्न प्रति शेअर उत्पन्न रु. १०/- प्रत्येकी (चालू व खंडीत कार्यचलनाकरिता)			१८५.७७
I	मूळ	०.०१	-0.08	-०.१७
₹	सौम्य	०.०१	-0.08	-०.१७

टाप:

९. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यासह दाखाल तिमाहीआधोर अलेखापरीक्षित
वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा वरील वित्तीय सारांश आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्शांचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेज अर्थात वेबसाइट www.bseindia.

com व सदर कर्णावती फायनान्स लिमिटेड वेबसाइट www.kamavaldifinancelimited.com वर उपलब्ध आहे.

२. येति वित्तीय अहवाल लेखा समित द्विर पाष्ट्रपाया आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांची सभा दि. १३ ऑगस्ट, २०१४ रोजी मंजूर केला आहे व दि. ३०
जून, २०१४ रोजी अखोर तिमाही अखोरकरिता मर्यादित अहवाल पार पाडला होता.

मंत्रालक मंद्रलाच्या वतीचे व व्यांच्याक्रीव कर्णावती फायनान्स लिमिटेड करिता सही/-

व्यवस्थापकीय मंचा जय मोरझारिया (डीआयएन : ०२३३८८६४)

ठिकाण : मुंबई दि. १३.०८.२०२४

बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेड सीआयएन : एल२९२२०एमएच१९८६पीएलसी०४१२१४

नोंदणीकृत कार्यालय : २३, बिला हवेली क्रमांक २, पहिला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई - ४०० ००४. दूरष्वनी: +९१ ०२२ २३८२५०६०. **ई-मेल:** info@birlaprecision.com, वेबसाईट : www.birlaprecision.com

३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग आणि पुस्तक बंद करण्याच्या माहितीची सूचना

ांथे **सूचना** देण्यात येत आहे की, **बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी)** च्या सदस्यांची सदतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा **(३७वी एजीएम)** शुक्रवार, ०६ सप्टेंबर ०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, कंपनीच्या ३७ व्या एजी केल्यानसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स

कपना कायदा, २०२६ आण त्याअतारात बनवलल ानयम आणि सिक्युराटाज अड एक्स्चज बाड आफ इंडिया (संबा) (लिस्टर आक्ष्याशस्य आणा इस्क्लाजर राक्षायस्य स्थान रेयुलोशस्य, २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पान करून सहवाचिता सर्वसाधारण परिपन्नक क्रमांक १४/२०२०, १९७/२०२०, ०२/२०२२, १९/२०१२, १९/२०१२, १९८५ २०२१, ०५ मे २०२२, १०/२०२२ आणि ०५/२०२३ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१, ०५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ अनुक्रमे सहकार मंत्रालयाने जारी केलेले **(एमसीए)** (एकत्रितपणे **एमसीए परिपन्नके** म्हणून संदर्भित) आणि सेबी परिपन्नक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी परिपन्नक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले **(सेबी परिपत्रके**). सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय २३, बिर्ला हवेली क्रमांक २, १ ला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई-४००००४ येथे आहे असे मानले जाईल ३७व्या एजीएमची सचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक पद्धतीने सर्व भागधारकांना पाठवण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी /निबंधव आणि हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड/ डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी). सभासदांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिकन

पाठवण्याचे काम **१४ ऑगस्ट २०२४** रोजी पूर्ण झाले आहे. ३७ व्या एजीएमच्या सुचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.birlaprecision.com वेबसाइटवरून प्रवेश आणि डाउनलोड केला जाऊ शकतो. याशिवाय. बीएसः लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com या वेबसाइटवरही याचा प्रवेश

सभेच्या सूचनेमध्ये सूचित केल्याप्रमाणे सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. कृपया लक्षात ध्य की कंपनीच्या ३७ व्या एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद नाही.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना: कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स

अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम, २०१५ च्या नियम ४४ अन्वये आणि इतर लागू कायदे, कंपनीला आपल्या समासदांना ई-व्होटिंग ची सुविधा उपलब्ध करून देतान आनंद होत आहे, जेणेकरून त्यांना ३७ व्या एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर, त्या एजीएमपूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे त्यांचे मतदेता येईल. या उदेशासाठी, कंपनीने सेंट्रल डिपांडिस्टर्रा सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) ला अधिकृत एजेन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानांची सुविधा देण्यासाठी नियुक्त केले आहे. रिमोट ई-व्लॉटिंग कालावधी तसेच सीडीएसएल द्वारे एजीएम दरम्यान सदस्यांना मते देण्याची सुविधा प्रदान केली जाते. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपांडिस्टरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थ ालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेपर्यंत नोंदवलेले असेल ती व्यक्ती एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल ई-मतदान अनुसूचीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

- የ . 🛾 ३७ व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख: शुक्रवार, ऑगस्
- २. **ई-मतदान प्रारंभाची तारीख आणि वेळ:** मंगळवार ०३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. **३. ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ:** गुरुवार, ०५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वा.

तदनंतर मतदानाकरिता सीडीएसएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची . गरवानगी दिली जाणार नाही. केवळ तेच भागधारक, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नसेल आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासन प्रतिबंधित केले जाणार नाहीं. ते ई-मतदान प्रणाली द्वारे एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले भागधारक एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील आणि त्यांची उपस्थिती गणसंख्येच्या हेतूने गणली जाईल, तथापि, अशा भागधारकांना एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-मेल पत्ते नोंदणी / अपडेट करण्याची पद्धत:

दिनांक: १५ ऑगस्ट २०२४

ठिकाण: मुंबई

ज्या भागधारकांनी ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवण्यासाठी अद्याप त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचा ईमेल आयड

- १. वास्तविक स्वरूपात भागधारण करणारे भागधारक: कृपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) ईमेलद्वारे कंपनी/आरटीए cs@birlaprecision.com/ einward.ris@kfintech.com येथे प्रदान करावे. २. **डीमटेरियलाइन्ड स्वरूपात भागधारण करणारे भागधारक:** कृपया डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६-अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६-अंकी
- डीपीआयडी + क्लायंटआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पैन (पैन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (स्वयं. आधार कार्डची स्कॅन केलेली प्रमाणित प्रत) कंपनी/आरटीए च्या cs@birlaprecision.com/ einward.ris@kfintech.com येथे प्रदान करावे. कंपनी/आरटीए सीडीएसएलशी समन्वय साधेल आणि अशा भागधारकांना लॉगिन क्रेडेन्शियल प्रदान करेल. ३७ व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती हेल्पडेस्कक

सीडीएसएल helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा सीडीएसएल १८०० २००-५५३३ द्वारे प्रदान केलेल्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साध शकते. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ३७ व्या एजीएमची सचना केवळ माहितीच्या उद्देशा

कृपया लक्षात ठेवा एजीएम किंवा ई-व्होटिंग सुविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी, विष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, र विंग, २५ वा मजला, मेरैथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना संबोधित केले जाऊ शकते किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९१९ वर कॉल करा.

न १९ क्यों सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तस्तुर्दीनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम ९. (१) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार **३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या उद्देशा**न पनीच्या सदस्यांची नोंद घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ते ०६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक, कंपन **आणि २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी सभासदांचे हक्क निश्चित करण्याकरिता बंद राहतील.** सभासदांनी एजीएममध्ये मंजूर केल्यास लाभांश, **शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४** रोजी कंपनीच्या सदस्यांच्या नॉदणीमध्ये ज्या सदस्यांची नावे आढळतील अशा सभासदांना अदा केला जाईल आणि डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेल्य समभागांच्या संदर्भात, ज्या सदस्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यानं दिली आहेत त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून स्रोतावरील आयकर बुजावटीच्या अधीन (`टीडीएस') त्यांना ते दिले जाईल. इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळ कंपनी कोणत्याही सदस्याला त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून लाभांश अदा करू शकत नसल्यास, अशा सदस्या कंपनी लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पाठवेल.

> बिर्ला प्रीसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरि कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार

इन्फोर्म्ड टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेड

दि. ३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कश्

कृत कार्यालय : निर्मल, २० वा मजला, निर्मम पॉईट, मुंबई ४०० ०२१. द्र. +९१ २२०२ ३०५५/६६ ई–मेल आयडी : itil_investor@informed-tech.com वेबसाइट : www.informed-tech.com

	स्थायी				एकत्रित				
विवरण	तिमाही अखेर ३०.०६.२०२४	तिमाही अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२३	वर्ष अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२४	तिमाही अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२३	वर्ष अखेर ३१.०३.२०२४	
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५९.५६	७४.५८	५३.०६	२३९.५२	५९.५६	७४.५८	५३.०६	२३९.५२	
कालावधीकरिता (कर व अतिविशेष बार्बीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	१२१.४१	९१.१५	८४.५९	२४५.४३	१२१.४१	९१.१५	८४.५९	२४५.४३	
कालावधीकरिता (कर व अतिविशेष बार्बीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	१२१.४१	९१.१५	८४.५९	२४५.४३	१३२.४७	५६.३८	८७.५५	२५५.५५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर पश्चात व अतिविशेष बाबीपश्चात)	९७.१०	९०.४०	७५.८१	२६६.५०	१०८.१६	५५.६३	୧୯.୨୧	२७६.६२	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	१६८.९२	0.90	७५.१२	३४०.५२	१७९.९८	(३४.६७)	৬८.०८	३५०.६४	
प्रदानित इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रति शेअर)	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	४१६.९१	
आरक्षित व सरप्लस (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	१,४५८.४९	-	-	-	१,५१८.७८	
उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)									
ų ळ	2.33	२.१७	१.८२	६.३९	२.५९	१.३३	१.८९	६.६४	
सौम्य	2.33	२.१७	१.८२	६.३ ९	२.५९	8.33	१.८९	६.६४	

ठिकाण : मुंबई दि. १४ ऑगस्ट, २०२४

१. वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखल विस्तृत तिमाही अखेरकरिताचा सारांश आहे. तिमाही अखेर दि. ३० जून, २०२४ रोजीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे २. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर केला गेला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व त्यांची संबंधित सभा दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित केली असून कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक

यांच्याद्वारे मर्यादित केली आहे ३. गत कालावधीकरिता आकडेवारी रिग्रप्ड व रिक्लासिफाईड केली आहे

इन्फोर्म्ड टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेडकरित गौतम खंडेलवाल

> ठिकाण : मुंबई डीआयएन : ००२७०७१७ दि. १३ ऑगस्ट २०२४

दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार वधारला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद



फ्रेजर ॲन्ड कंपनी लिमिटेड सीआयएन: L51100MH1917PLC272418

घर क्र. १२, प्लॉट ६ए, तळ मजला - स्नेह, रोड क्र. २, अभिनव नगर, सीटीआरसी टेनिंग सेंटर समोर, बोरिवली पूर्व मुंबई ४०० ०६६. संपर्क क्र. ९३२४०८९४३२

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

ईमेल : fraseracp@gmail.com वेबसाइट : www.fraserindia.co.in

रु. मिलीअन मध्ये (प्रति शेअर डाटा वगळता

			ातमाहा जखार		वय जलार
अ.क्र	विवरण	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	39.03.7078
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.08	0.00	-	0.20
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/	(१.१०)	(२.०६)	(२.०१)	(७.६६)
	वा अतिरिक्त बाबीपूर्व)				
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष	(१.१०)	(२.०६)	(२.०१)	(७.६६)
	व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)				
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिविशेष	(१.१०)	(६.३४)	(१.५१)	(१०.५४)
	व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)				
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात	(१.१०)	(६.३४)	(१.५१)	(१०.५४)
	नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न) (कर				
	पश्चात)				
ξ.	प्रदानित इकिटी भाग भांडवल (रु. १०/- प्रत्येकीचे इकिटी	८१.२०	८१.२०	८१.२०	८१.२०
	शेअर)				
७.	अन्य इकिटी	_	-	-	(০.০१)
۷.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)				
	υ, मूळ ъ.	(০.१४)	(0.84)	(0.88)	(१.३०)
	बी. सौम्य रु.	(0.88)	(0.84)	(0.88)	(१.३०)

१. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाच्याद्वारे त्यांचे संबंधित सभेमध्ये गुरुवार, दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी लेखा समिती व मंजूर केलेल्या अहवालामध्ये उपलब्ध

आहेत. वरील अहवाल कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक यांच्याद्वारे मर्यादित केला आहे. कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक तिमाही अखेरकरिता दि. ३० जन. २०२४ रोजीकरिता वित्तीय अहवालाचा मर्यादित अहवाल आहे. २. वरील हे सबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजसह दाखल वार्षिक वित्तीय अहवालचा तिमाहीचा

- सारांश आहे. संपूर्ण वित्तीय वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेज वेबसाइट अर्थात www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.fraserindia.co.in वर उपलब्ध आहे. ३. कंपनीने संपूर्ण कार्यचलन एका सेगमेट मध्ये अर्थात बांधकाम व रिअल इस्टेट साहित्य यांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे, आयएनडी एएस-१०८ अंतर्गत व्यवस्थापनेच्या
- अंतर्गत ऑपरेटिंग सेगमेटमध्ये अनुसार आहे. ४. गत कालावधी/ तिमाही पूर्व कालावधीची आकडेवारी रिग्रुप्ड करण्यात येईल, सध्या चालू/ वर्ष अखेरकरिता आकडेवारी यांच्यासह आहे.

. व्यवस्थापन यांनी एनसीएलटी समवेत अर्ज दाखल करावा व तीन पक्ष मूल्यांकन स्विकृती है. ७२.९९ मिलीअन संबंधात आदेश एनसीएलटी येथे जारी केला नाही आहे

मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता फ्रेजर ॲन्ड कंपनी लिमिटेडकरिता (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन : ०८३७४६७३

(रु. लाखात

ठिकाण : मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४

फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L65990MH1984PLC032403

नोरणीकृत कार्यालय : २०२/ए, २ रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला मित्रम कंपाउड, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०० ०१३. दूर. क्र. : ०२२–४२४४५२०० ई-मेल : finkurvefinancial@gmail.com वेबसाइट : <u>www.arvog.com</u> दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

तिमाही अखोर विवरण वर्ष अखोर अनु. क्र. 30.08.2028 ३१.०३.२०२४ 30.08.2023 38.03.2028 अलेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित एकूण उत्पन्न (निव्वळ) ९०२६.६९ 2382.47 2640.38 कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा) 868.58 १९०.३२ १६०७.१३ 836.88 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १६०७.१३ ४३८.६४ 868.38 १९०.३२ प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी) १२६८.५८ १२६८.५८ १२६८.५८ १२६८.५८ राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार १७६०१.७ पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) उत्पन्न पगति शेअर (रु. १/- पगत्येकी) ए. मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस (अतिविशेष बाबीपूर्व) (रु. मध्ये) 0.84 0.36 बी. मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस (अतिविशेष बाबीपश्चात) (रु. मध्ये) 0.34

टीप : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट <u><www.arvog.com></u> वर व स्टॉक एक्सचेज वेबसाइट <u><www.bseindia.com></u> वर उपलब्ध आहे.

फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही / -

नरेंद्र जैन कार्यकारी संचालक डीआयएन : ०८७८८५५७

गनोन प्रोडक्ट्स लिमिटेड (पूर्वीचे गनोन टेडिंग ॲन्ड फायनान्स कं. लिमिटेड म्हणून जात

कार्यालय : ३०४, ३ रा मजला, कोडल चेबर्स, आर. बी. मेहता मार्ग, घाटकोपर पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र ४०० ०७७. सीआयएन क्र. : L51900MH1985PLC036708 दूर. क्र. +९१ ९९२०२१६३३३,

ईमेल: ganonproducts@gmail.com/ganontrading@gmail.com वेबसाइट: www.ganonproducts.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात)

			तिमाही अखोर		वर्ष अखेर
अ. क्र	विवरण	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	39.03.7078
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६७४.९३	१,०२९.०५	८६६.१९	२,९३१.३०
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	२.१६	-28.23	-१६.५४	१६.७५
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२.१६	-28.23	-१६.५४	१६.७५
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२.१६	-२८.२३	-१६.५४	१२.७५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात)	२.१६	-२८.२३	-१६.५४	१२.७५
ξ.	इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति शेअर)	933.9	९३३.१०	९३३.१०	९३३.१०
७.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)				
	ए. मूळ	0.02	-0.30	-०.१८	0.88
	बी. सौम्य	0.03	-0.30	-0.86	0.88

ठिकाण : मुंबई

दिनांक: १४ ऑगस्ट, २०२४

- १. दि. ३० जून, २०२४ अखेर वरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल व अर्ध वर्ष अखेरकारिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशान्वये मंजूर करण्यात आला आहे व सदर लेखा समिती द्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी दि. ३० जून, २०२४ अखेर वरील वित्तीय अहवाल अखेरकरिता तिमाहीकरिता वरील वित्तीय अहवालाचे मर्यादित अहवाल पाहावे.
- २. कंपनी भारतीय लेखा अहवाल (आयएनडी एएस) अनुसार बिहित कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत संबंधित नियम अंतर्गत दि. ०१ एपिल, २०१७ पासून त्यानुसार आयएनडी एएस अनुसार कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ अनुसार सुधारित कंपनी (भारतीय लेखा अहवाल) (सुधारित) नियम, २०१६ विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता यांच्यासह तयार अहवाल आहे.

३. कंपनीच्या व्यवसायावर पायमरी बिझीनेस सेगमेट मध्ये आयएनडी-एएस १०८ आवश्यकता अनुसार सदर लागु नसेल ४. मागील कालावधीची आकडेवारी/वर्षाची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता/ पुन:निर्धारित करण्यात येत आहे.

५. कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध वरील अहवाल अर्थात www.ganonproducts.com व स्टॉक एक्सचेज अर्थात www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित रविंद्र हरीभाउ डीआयएन : ०९४३६३६२

NEELKANTH*

ठिकाण : मुंबई दि. १४ ऑगस्ट, २०२४

नीलकंठ लिमिटेड (पूर्वीचे आर टी एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय : ५०८, दलामाल हाउस, जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. सीआयएन: L51900MH1980PLC022582 द्र. क्र. ९१-२२-२२८१२००० ई-मेल : headoffice@rtexports.com वेवसाइट : www.rtexports.com

० जून, २०२४ रोजी अखोर तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

			(रु. लाखात प्रति शे	अर डाटा वगळता)
	तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर
विवरण	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	٤٥.٥	१०४.९७	६८.४२	५७६.३२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर पूर्व, अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पूर्व)	(११.३४)	१०.५९	(१०.८७)	३०.१४
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पश्चात)	(११.३४)	१०.५९	(१०.८७)	₹0.88
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबीपश्चात)	(११.३४)	१०.५९	(१०.८७)	३०.१४
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(११.३४)	٩.८४	(१०.८७)	२९.३९
६. प्रदानित इक्किटी भाग भांडवल	४३५.९०	४३५.९०	४३५.९०	४३५.९०
राखीव मूल्यांकन वगळता अन्य इकिटी (लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित)	-	-		422.42
इसारा रक्कम ठेच (ईपीएस) (रु. १०/–प्रत्येकी) (वार्षिकी नाही)				
ų ळ	(०.२६)	0.28	(०.२५)	०.६९
सौम्य	(०.२६)	0.28	(०.२५)	0.59

१. वरील अहवाल अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूप तिमाही अखेकरिता स्टॉक एक्सचेज सह दाखल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत आहे. संपूर्ण अहवाल अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल म्हणू तिमाही अखेर ३० जून, २०१४ रोजी पाहणया आल आहे व स्टॉक एक्सचेंज व कंपनीची वबसाइट www.rtexports.com वर एवलब्ध आहे

२. वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व भारतीय लेखा समिती (आणनडी एएस) अनुसार कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम २०१५ अंतर्गत व कंपनी कायदा२०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत लागू आहे. ३. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व दि. १३ १३ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित सभेमध्ये मंजूर केला आहे.

> नीलकंठ लिमिटेड सही /

आशा योगेश दावडा

डीआयएन ०६८९७१९६

SANOFI INDIA LIMITED
(Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED) CIN: L24239MH1956PLC009794 Regd. Office: 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai. 400072. Tel: + (022) 28032000, Email: igrc.sil@sanofi.com

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the certificates for the under mentioned share of the Company have been lost and the holders of the said certificates have applied to the company for issuing duplicate share certificates.

Any person who has any claim in respect of the said certificates should lodge such claim with the company at its registered office within 15 days from the date of publication of this notice. In the absence of any claim, the company shall proceed to issue duplicate

Folio No.	Name of the Shareholders	Certificates Nos.	Distinctive Nos. From To	No of Shares & Face value
00009377	PRITHWISH KUMAR BASU/ BISWANATH BASU(DECEASED)	52461	20402793-20402842	Nos-50,F.V-Rs-10/-
00009377	PRITHWISH KUMAR BASU/ BISWANATH BASU(DECEASED)	11223	7727901-7727950	Nos-50,F.V-Rs-10/-

Date: 15TH AUG, 2024

[See Regulation-15(1) (a)]/16(3) **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector - 30 A, Vashi, Navi Mumbai - 400703 Case No.: OA/51/2024 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

BANK OF MAHARASHTRA

VS AMIT BHURALAL SHARMA AMIT BHURALAL SHARMA

. 0, (1) AMIT BHURALAL SHARMA AMIT BHURALAL SHARMA D/W/S/O-AMIT BHURALAL SHARMA

FLAT NO. 502, KRISHNA SAGAR CHS, SECTOR 26, TALOJA PHASE II. RAIGAD RAIGARH,MAHARASHTRA -410208 Raigarh,MAHARASHTRA **Also At.** SHARM TRANSPORT, SHOP NO.4, GALAXYAVENUE, PLOT NO. 88, SECTOR 22, KAMOTHE. RAIGAD RAIGARH, MAHARASHTRA -410218 **Aiso At**. E 16, 604, SWAPNAPURTI SECTOR 36, KHARGHAR, NAVI MUMBAI. NAVI MUMBAI, MAHARASHTRA -410210 Also At. SHARMA TRANSPORT, SHOP NO.4, C-5/25, SECTOR-18, PANVEL, NAVI MUMBAI NAVI MUMBAI,MAHARASHTRA -410206 Also At. FLAT NO. 403, 4TH FLOOR, MAAGNA ICON, VILLAGE DAHIWALI NEED, TALUKA KARJAT, DIST. RAIGAD RAIGARH,MAHARASHTRA-410201

2) SANIYA AMIT SHARMA RAIGARH,MAHARASHTRA 410208 Also At. SHARMA TRANSPORT, SHOP NO. 4 GALAXY AVENUE, PLOT NO.88, SECTOR-22, KAMOTHE, RAIGAD RAIGARH, MAHARASHTRA-410218 **Also At.** E 16, 604, SWAPNAPURTI, SECTOR 36, KHARGHAR NAVI MUMBAI NAVI MUMBAI,MAHARASHTRA-410210 **Also At.** SHARMATRANSPORT SHOP NO.4, C-5/25, SECTOR 18, PANVEL, NAVI MUMBAI NAVI MUMBAI MAHARASHTRA-410206 **Also At.** FLAT NO.403, 4TH FLOOR, MAAGNA ICON. VILLAGE DAHIWALI NEED, TALUKA KARJAT, DIST, RAIGAD RAIGARH,MAHARASHTRA-410201

SUMMONS NHEREAS, **OA/51/2024** was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on **24/11/2023**. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 4418231/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you the defendants are directed.

to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed fo

should not be granted:

should recognize a control to disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the applicant under serial number 3A of the original application; you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application,

pending hearing and disposal of the application for attachment of properties;
) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original

application without the prior approval of the Tribunal: you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured asset or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 08/10/2024 at 10:30A.M failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 13/06/2024.

Signature of the Officer Authorised to issue summons Date extended : 08/10/2024 Note: Strike out whichever is not applicable

केनरा बैंक Canara Bank 🕸

Navi Mumbai Regional Office, Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai- 400 051 email :- recoveryronm@canarabank.com

REF:RO/LEGAL/SARFAESI/12/2024/MV DATE: 12.08.2024

To, Mrs. Kajal Bhalchandra Kadam, C/O Bhalchandra Kadam, Room No. 1432, Bhim Nagar, Kansai Road, A.m.p Gate Road, Near Nehru Garden, Ambarnath [East], Dist. Thane-421 501 Subject: Notice Under Section 13(2) Of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 (Sarfaesi Act, 2002) Read With Security Interest (Enforcement) Rules, 2002 As Amended From Time To Time.

The undersigned being the authorized Officer of Canara bank, KHARGHAR SECTOR 35 branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to

you as under: That **Mrs. Kajal Bhalchandra Kadam** (Hereinafter Referred To As "The Borrower" Inat Mrs. Kajal Bhalchandra Kadam (Hereinatter Referred to As "The Borrower") have availed credit facility facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. That - has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of Rs. 16,50,000.00 (Rupees Sixteen lakhs fifty thousand only) with interest thereon.

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder. However, from MAY 2024, the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 16,95,312.86 (Rupees Sixteen lakh ninety five thousand three hundred twelve and paise eighty six only), the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further together with the future interest rate are stated in sciedule. The future is started that the borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facility/les having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installmen and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as

Non-Performing Asset (NPA) as on 10.08.2024 in accordance with the directives, Non-Performing Asset (NPA) as on 10.08.2024 in accordance with the directives/ guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.36% Per Annum together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 16,95,312.86 (Rupees Sixteen lakh ninety five thousand three hundred twelve and paise eighty six only), together with further interest

andresald sum or Ns. 10,5312.00 (https://doi.org/10.1016/j.com/10.1016/j

period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely:

more of the following measures to recover his secured debt, namely; a)Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b)Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as

security for the debt Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt; And under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.

time available, to receim in section assets.

You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantoi shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the restrain, as provided under the said act, is an oherice and in for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

this is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking You. Yours Faithfully, AUTHORISED OFFICER

SCHEDULE A:- [DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]								
Seria No.	al Loan A/C.number	Nature Of Loan/ Limit	Date Of Sanction		Amount			
1.	160001715410	Housing Finance	12/07/2023	Rs.	16,50,000.00			
	SCHEDULE	B :- [DETAILS OF SI	ECURITY ASSI	ETS]				
SL NO		Name Of The Title Holder						
1	Flat No 301, 3rd Floor, No 4, Village Neral, N Off. Karjat Murbad Ro Admeasuring 319 Sq. No 19E, South: Plot I 11.00 Mtr. Wide Road	ear Neral Station & S ad, Taluka Karjat, Dist Ft. Carpet Area Bou	hree Gajanan h rict Raigad- 41 ndaries: North	Hotel, 0101 : Plot	Mrs. Kajal Bhalchandra Kadam			
	00115011150	'DETAIL 0 05 1145			_			

SCHEDULE C:-[DETAILS OF LIABILITY AS ON DATE] Loan A/C. number Serial Nature Of Loan/ Date of Amount 160001715935 Housing Finance 12/07/2023 Rs. 16,95,312.86

PRAKASH STEELAGE LIMITED

Registered Office: 101, Shatrunjay Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai-400 004. Tel. No. : 022 66134500, Fax No. : 022 66134599 Website: www.prakashsteelage.com CIN: L27106MH1991PLC061595 E-mail: cs@prakashsteelage.com

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

Sr.		(Quarter Ended		Year Ended
No.	Particulars	30.06.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Unaudited	31.03.2024 Audited
1	Total income from operations (net)	1,768.51	4,915.59	2,655.80	12,680.55
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before tax, Exceptional and/or extraordinary items)	13.43	2,108.75	60.89	2,353.51
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or extraordinary items)	13.43	2,108.75	3,537.82	5,830.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or extraordinary items)	8.50	2,102.32	3,505.66	5,788.73
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising of Profit for				
	the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))]	7.79	2,101.73	3,505.68	5,786.97
6	Paid-up equity share capital	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00
	(Face Value of the Share : Re.1/- each)				
7	Earnings per share				
	(Face Value of Share :Re1/- each)				
	(for continuing and discontinued operation)				

NOTES:

(a) Basic

(b) Diluted

a) The statement of financial results has been prepared with the Indian Accounting Standards (Ind As) prescribed under section 133 of Companies Act 2013 with relevant rules issued there under and recognised accounting practices and policies to the exter

The above results have been reviewed and recommended by the audit committee and approved by the Board of Directors at the meeting held on 13th August, 2024 and have been subjected to a limited review of statutory auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Company's website (www.prakashsteelage.com) and the Stock Exchange website's (www. nseindia.com and www.bseindia.com)

For Prakash Steelage Ltd. Sd/-

Kamal Prakash Kanugo

Whole-Time Director

DIN · 02023367

1.20

1.20

2.00

2.00

3.31

3.31

0.00

0.00

Place : Mumbai Date: 13th August, 2024



SWAN ENERGY LIMITED

(Formerly, Swan Mills Limited)

Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294

Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone:022-40587300: Email: invgry@swan.co.in: Website: www.swan.co.in

Extract from the Statement of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter Ended June 30, 2024 (₹ In Lakhs)

	Quarter	Quarter	Year
Doutionland	ended	ended	ended
Particulars	30/06/2024	30/06/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	116,155.45	80,844.41	510,006.68
Net Profit for the period			
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	32,056.76	15,729.54	60,933.89
Net Profit for the period			
(before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	32,056.76	15,729.54	60,933.89
Net Profit for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	26,767.32	14,482.12	58,596.68
Total Comprehensive Income for the period			
[comprising Profit for the period (after tax) and			
Other Comprehensive Income (after tax)]	26,870.32	14,288.49	59,928.98
Equity Share Capital	3,134.57	2,639.17	3,134.57
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of Re. 1/- each)			
(for continued and discontinued operations)			
Basic:	8.57	5.41	22.34
Diluted:	8.57	5.41	22.34
Notes:			

The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Dirctors at their meetings held on 14/08/2024

2. Key Standalone Financial Information:			(₹ In Lakhs)
Particulars	Quarter ended 30/06/2024 (Unaudited)	Quarter ended 30/06/2023 (Unaudited)	Year ended 31/03/2024 (Audited)
Total Income	5,567.00	11,401.62	39,450.18
Profit before tax	469.53	134.38	288.17
Net Profit after Tax	324.75	104.71	217.30

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available, on the Stor Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company For Swan Energy Limited

Sd/-Nikhil V. Merchant Place · Mumbai **Managing Director** Date: August 14, 2024

Panacea Biotec

Extract of Standalone and Consolidated Financial Results (Unaudited) for the Quarter Ended June 30, 2024

(Rs. in Lakh except per share

			lalone			Consol		
		uarter Ende		Year Ended		uarter Ende		Year Ended
Particulars	June	March	June	March	June	March	June	March
	30, 2024	31, 2024	30, 2023	31, 2024	30, 2024	31, 2024	30, 2023	31, 2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	5,688	8,037	8,941	35,960	11,572	13,646	12,919	55,917
Net Profit / (Loss) for the period/year (before tax, exceptional and/or extraordinary item)	(1,498)	(135)	129	421	(1,979)	(486)	(1,471)	(3,455)
Net Profit / (Loss) for the period/year before tax (after exceptional and/or extraordinary item)	(1,498)	(135)	129	421	(1,705)	(212)	1,303	148
Net Profit / (Loss) for the period/year after tax (after exceptional and/or extraordinary item)	(1,378)	(137)	129	355	(1,588)	(199)	1,098	(150)
Total comprehensive income/(loss) for the period/year (comprising of profit/(loss) for the period/year (after tax) and other comprehensive income (after tax))	(1,378)	(143)	129	349	(1,585)	(268)	1,108	(189)
Equity Share Capital (face value of Re.1 per share)	613	613	613	613	613	613	613	613
Earning/(loss) per equity share, (annualised, except for quarters):								
Basic and Diluted	(2.25)	(0.22)	0.21	0.58	(2.59)	(0.23)	1.79	(0.19)
Notes:								

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchanges websites, NSE- http://www.nseindia.com $BSE-http://www.bseindia.com\, and\, is\, also\, available\, on\, the\, Company's\, website,\, http://www.panaceabiotec.com.$
- The above financial results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 14, 2024.
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standard ("Ind-AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013.
- Previous period / year amounts have been regrouped/ reclassified to make them comparable with those o current period/year.

For and on behalf of the Board of Directors of Panacea Biotec Limited

Place : New Delhi Date: August 14, 2024

Dr. Raiesh Jain **Chairman & Managing Director**

Panacea Biotec Limited

Regd. Office: Ambala-Chandigarh Highway, Lalru- 140501, Punjab CIN: L33117PB1984PLC022350 - Ph. No. 91-11-41679000, Fax: 91-11-41679070, Website: http://www.panacea-biotec.com, E-mail: corporate@panaceabiotec.com

OLYMPIC OIL INDUSTRIES LTD

Regd. Office: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, BKC, Bandra (East), Mumbai - 400051 Email: olympicoilltd@gmail.com Website: www.olympicoil.co.in Tel: 022-6666 4444 Fax: 02226520906 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024**

		(₹ in Lakhs	except EPS)
Particulars	Quarter ended	Year ended on	Quarter Ended
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023
	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)
Total income from operations (net)	-	0.63	-
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(7.83)	(12.68)	(12.87)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(7.83)	(12.42)	(12.87)
Equity Share Capital	285.40	285.40	285.40
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet	-	(2,526.32)	-
of previous year)			
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	(0.27)	(0.44)	(0.45)
Diluted:	(0.27)	(0.44)	(0.45)
Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	(0.27)	(0.44)	(0.45)
Diluted:	(0.27)	(0.44)	(0.45)
		1 11 11 01	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and on website of the Company at www.olympicoil.co.in

> For Olympic Oil Industries Limited Nipun Verma Whole-time Director DIN: 02923423

Place : Mumbai

Date: 14th August, 2024

FRASER AND COMPANY LIMITED

CIN: L51100MH1917PLC272418
House No. 12, Plot 6A, Ground Floor - Sneh, Road No. 2, Abhinav Nagar, Opposite CTRC Training Center, Boriwali East, Mumbai - 400066. •Contact No. 9324089432: •E-mail:

fraseracp@gmail.com; •website : www.fraserindia.co.in

S	Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30 th June, 2024										
_	₹ In Million (Except per share data)										
Sr.	Particulars	Quarter Ended			Year Ended						
No.		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)						
1	Total Income from Operations	0.01	0.00	-	0.27						
2	Net Profit for the period (Before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.10)	(2.06)	(2.01)	(7.66)						
3	Net Profit for the period before Tax (After Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.10)	(2.06)	(2.01)	(7.66)						
4	Net Profit for the period after Tax (After Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.10)	(6.34)	(1.51)	(10.54)						
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (After tax) and Other Comprehensive Income (After tax)	(1.10)	(6.34)	(1.51)	(10.54)						
6	Paid Up Equity Share Capital (FV of ₹ 10/- each)	81.20	81.20	81.20	81.20						
7	Other Equity	-	-	-	(0.01)						
8	Earnings per Share (of ₹ 10/- each)										
	(a) Basic-₹	(0.14)	(0.45)	(0.19)	(1.30)						
	(b) Diluted-₹	(0.14)	(0.45)	(0.19)	(1.30)						

Notes . The Unaudited Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on Thursday, 13th August, 2024. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the financial results for Quarter ended 30th June, 2024.

The above is an extract of the detailed format of Quarter and Annual financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of

the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial results are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.fraserindia.co.in). The entire operation of the Company relate to only one segment viz. supply of construction and real estate related materials. Hence, as per

the Management approach under Ind AS - 108, the company has a single operating segment.

Figures for the Previous period / quarter have been rearranged / re-grouped wherever necessary, to confirm with the figures for the curren The management have filed an application with NCLT against three parties covering the receivables of ₹ 72.99 Million on which Order is

under process and order is not yet passed at NCLT

For and On behalf of the Boar For FRASER AND COMPANY LIMITED

OMKAR RAJKUMAR SHIVHARE (Managing Directo Date : 13th August, 2024 DIN: - 0837467

BLACK B⊗X

Black Box Limited Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park,

MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708.

	(₹in Crores, unless otherwise stated					
	Quarter ended			Year ended Audited		
Particulars -						
	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024		
Total income from operations	1,423.38	1,480.35	1,571.41	6,281.58		
Profit before impact of foreign currency transactions and translations, share of net profit / (loss) of investment accounted for using the equity method, exceptional items and tax	59.51	56.06	26.84	189.78		
Net profit for the period (before exceptional items and tax)	55.51	55.86	31.46	196.05		
Net profit for the period before tax (after exceptional items)	40.26	46.89	24.40	156.39		
Net profit for the period after tax (after exceptional items)	37.09	40.90	23.94	137.67		
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain	64.14	72.90	34.11	184.35		
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	114.31	124.61	91.89	430.80		
Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	33.62	33.61	33.58	33.61		
Other equity as shown in the audited Balance Sheet				447.31		
Earnings per share of ₹ 2 each before exceptional items: Basic (in ₹) Diluted (in ₹)	3.11* 3.11*	2.97* 2.96*	1.85* 1.84*	10.56 10.54		
Earnings per share of $\ensuremath{\noter} 2$ each after exceptional items: Basic (in $\ensuremath{\noter})$ Diluted (in $\ensuremath{\noter})$	2.21* 2.20*	2.44* 2.43*	1.43* 1.42*	8.20 8.18		

Not annualised

Notes:

1. The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter ended on 30 June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com)

. These consolidated Unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

CATEMENT OF CTANDALONE UNAUDITED FINANCIAL DECULTO FOR THE CHARTED ENDER OF THE COLOREST

(₹in Crores, unless otherwise state								
		Quarter ended						
Particulars		Audited						
i di tivuldi 3	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024				
Total income from operations	84.18	103.69	84.28	386.65				
Loss before impact of foreign currency transactions and translations and tax	(2.63)	(10.37)	(0.74)	(1.98)				
Net loss for the period (before exceptional items and tax)	(2.63)	(10.02)	(0.46)	(1.11)				
Net loss for the period (after exceptional items and tax)	(2.58)	(14.24)	(0.50)	(14.98)				
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - loss	(2.43)	(14.68)	(0.61)	(15.29)				
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	(0.30)	(7.22)	2.30	0.37				
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	33.62	33.61	33.58	33.61				
Other equity as shown in the audited Balance Sheet				280.85				
Loss per share of ₹2 each:								
Basic (in ₹)	(0.15)*	(0.85)*	(0.03)*	(0.89)				
Diluted (in ₹)	(0.15)*#	(0.85)*#	(0.03)*#	(0.89)#				

* Not annualised Notes:

The above is an extract of the detailed format of standalone financials results for the quarter ended 30 June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com)

These standalone Unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34. Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

The effect of 366,000, 415,500 and 536,480 potential equity shares outstanding as at 30 June 2024, 31 March 2024 and 30 June 2023 respectively, is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted loss per share. The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings

held on 13 August 2024. The statutory auditors have carried out a limited review of this Statement.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR

Date: 13 August 2024

Place: Dallas, Texas, United States of America CIN: L32200MH1986PLC040652

DIN: 06871685